



HILLRIDGE INVESTMENTS LIMITED

Corp. Office : R-815, (B-11), New Rajinder Nagar, New Delhi-110060
Email : hillridgeinvest@gmail.com, Website : hillridgeinvestments.in, CIN : L65993MH1980PLC353324
Tel. : +91-11-28744604, Mob. : +91-9953076480

Dated: 11-08-2021

To,
The Head-Listing & Compliances
Metropolitan Stock Exchange of India Limited
Vibgyor Towers, 4th floor, Plot No C 62, G - Block,
Opp. Trident Hotel, Bandra Kurla Complex, Bandra (E),
Mumbai - 400098

Sub:- Filing of clipping of the Unaudited Financial Results published in the newspaper for the quarter ended on 30th June, 2021 as per SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (Symbol- HILLRIDGE)

Dear Sir,

In terms of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find attached herewith copies of News Papers- Mumbai Lakhshdeep (Marathi News Paper) and Active Times (English News Paper) dated **11/08/2021** in which Unaudited Financial Results of the Company has been published for the quarter ended on **30th June, 2021** as approved by the Board of Directors of the company in their meeting held on **10/08/2021**.

You are requested to take on your records and acknowledge the same.

**For and on Behalf of
Hillridge Investment Limited**

Moni

(Managing Director)

DIN: 07827689

Encl.: a/a



PUBLIC NOTICE				
This is to inform the General Public that following share certificate of TCPL Packaging Ltd having its Registered Office at Empire Mills Complex, 414, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai 400013 registered in the name of the following Shareholder/s have been lost by them.				
Folio No.	Name of Shareholder	No. of Shares	Cert. Nos.	Distinctive Nos. From To
0024269	CHHOTALAL SHANTILAL SHETH NIKHIL CHHOTALAL SHETH	100	23666	3556601-3556700
The Public are hereby cautioned against purchasing or dealing in with the above referred share certificates.				
Any person who has any claim in respect of the said share certificate/s should lodge such claim with the Company or its Registrar and Transfer Agents Link Intime India Private Limited, C-101 247 PARK L.B.S. MARG, VIKHROLI WEST, MUMBAI-400083 within 15 days of publication of this notice after which no claim will be entertained and the Company shall proceed to issue Duplicate Share Certificate/s.				
Place: Mumbai		Name of Legal Claimant		
Date: 11.08.2021		Chhotalal Shantilal Sheth		
		Nikhil Chhotalal Sheth		

HILLRIDGE INVESTMENTS LIMITED					
CIN: L65993MH1980PLC35324					
Regd. Off: Ch No. 350/2801, Motilal Nagar 2 Opp. Shankar Temple, Goregaon (W), Mumbai City MH-400062.					
Corporate Office: R-815 NEW RAJINDER NAGAR NEW DELHI-110060					
Email Id- hillridgeinvest@gmail.com, Website- www.hillridgeinvestments.in					
Ph. +91-11-28744604, +91-9891095232					
Unaudited Financial Result for the Quarter Ended 30.06.2021					
				* IN LACS	
Sl. No.	Particulars	Quarter Ended			Year Ended
		CURRENT QUARTER	PREVIOUS QUARTER	CORRESPONDING QUARTER	YEAR TO DATE FIGURES
		01.04.2021 to 30.06.2021	01.01.2021 to 31.03.2021	01.04.2020 to 30.06.2021	01.04.2020 to 31.03.2021
		(₹)	(₹)	(₹)	(₹)
		Unaudited	Audited	Unaudited	Audited
1	Total Income from operation	-	0.69	10.01	4.88
2	Net Profit / Loss for the period before tax and exceptional items	(0.59)	0.69	(2.06)	4.88
3	Net Profit/ Loss for the period before tax (after exceptional itmes)	(0.59)	0.69	(2.06)	4.88
4	Net Profit/ Loss for the period after tax (after exceptional itmes)	(0.59)	0.69	(2.06)	4.88
5	Total [Comprehensive income/ loss for the period [comprising profit/ loss for the period (after tax) and other comprehensive income/ loss (after tax)]	(0.59)	0.69	(2.06)	4.88
6	Paid up equity share capital	852.00	852.00	852.00	852.00
7	Reserve (excluding revaluation reserve) as shown in the balance sheet for previous years	1,618.00	1,618.00	1,618.00	1,618.00
8	Earning per share (of Rs. 10/- each) not Annualised- Basic & Diluted	(0.01)	(0.02)	(0.02)	(0.02)
Note 1. The above unaudited standalone financial results for the quarter ended June 30, 2021 were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors and taken on record at the meeting held on 10/08/2021. Note 2. The above is an extract of the detailed format of quarterly financial result filed with the stock exchange under regulation 33 of the SEBI (Listing obligations and disclosure requirements) Regulations 2015. The full format of the quarterly unaudited financial results are available on the company's website www.hillridgeinvestments.in and also on the website of MSEI i.e www.msei.in For and on behalf of board of directors of HILLRIDGE INVESTMENTS LIMITED MONI MANAGING DIRECTOR DIN: 07827689 Date: 10.08.2021 Place: New Delhi					

[illegible]

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that, **Bhupat Hiralal Udeshi** is the Owner of Property being Flat No. **001**, 'A' Wing, Building No. **38**, **Yogi Swarup Building of Yogi Swarup Co-Operative Housing Society Ltd.**, Address - Eksar Road, Yogi Nagar, Near Dena Bank, Borivali West, Mumbai - 400091. In respect of the said Flat No. **001**, A.Wing, Building No. **38**, **Yogi Swarup Co-Operative Housing Society Ltd.**, Address - Eksar Road, Yogi Nagar, Near Dena Bank, Borivali West, Mumbai- 400091, the said Yogi Swarup CHSL has issued to Bhupat Hirallal Udeshi, the Share Certificate No. **001**, Distinctive Nos. **1 to 5**, each share fully paid up of **Rs. 50/-**. However, it is found that the original Copy of the said share Certificate has been lost/ misplaced from home by the said owner-member Bhupat Hirallal Udeshi, therefore in that respect he has filed the Police Complaint duly registered vide No. **1138/2021** on Date **1st August, 2021**.

Any person having any kind of right, title, interest, claim, demand, objection against or in the said property- Flat or any part thereof and/ or by virtue of above mentioned Share Certificate of above mentioned Society and / or by way any deal like sale, gift, mortgage, lease, lien, charge, trust, license, maintenance, easement, inheritance, possession or otherwise howsoever, then such person is hereby instructed to make the same known in writing with supporting Documentary Evidence within **14 days** from the date of Publication hereof , to the undersigned at the address given hereunder and/ or directly to The Secretary, **Yogi Swarup CHSL, Address-Eksar Road, Yogi Nagar, Near Dena Bank, Borivali (West), Mumbai- 400091**, otherwise it will be concluded that any such right, claim, demand etc. has been waived or abandoned. Upon expiry of stipulated period my client shall initiate the procedure with the said Society for obtaining the Duplicate Copy of said Share Certificate.

THE SCHEDULE OF THE SAID PROPERTY ABOVE REFERRED TO :

Flat No. **001**, 'A' Wing, Building No. **38**, **Yogi Swarup Building of Yogi Swarup CHSL**, together with the aforesaid Owner/ Member's Share Certificate of above mentioned Society, i.e. the Share Certificate No. **001**, Distinctive Nos. **1 to 5**, each share fully paid up of **Rs. 50/-**, address - Eksar Road, Yogi Nagar, Near Dena Bank, Borivali (West), Mumbai- 400091.

Sd/- **R. K. KHATRI**
ADVOCATE HIGH COURT
Add: 16, Dattani Trade Centre,
Chandavarkar Road, Borivali (West),
Mumbai - 400092
Mobile No.899801610
E:- translatorsrkk@gmail.com

Place: Mumbai Date: 11/08/2021

KUSUM ELECTRICAL INDUSTRIES LIMITED				
CIN : L31909MH1983PLC220457				
G-17 Bharat Industrial Estate, T. J. Road, Sewree (w), Mumbai - 4000015, Phone No. 022-24124540, FAX: 022-24149659 Email: kusummeco.acl@gmail.com Website: www.kusumelectrical.com				
Statement of Unaudited Results for the Quarter ended 30th June 2021				
Under Regulation 33 of SEBI (Listing Obligations & Disclosures Requirements) Regulations, 2015				
(Rs. In Lakhs)				
Sr. No.	Particulars	For the Quarter ended		
		30.06.2021	31.03.2021	30.06.2020
		Unaudited	Audited	Unaudited
1	Revenue from operations	104.63	158.95	17.65
2	Other income	1.28	0.50	1.04
3	Total revenue (1 + 2)	105.91	159.46	18.69
4	Expenses			
	Purchase of stock-in-trade	103.13	38.44	66.54
	Changes in inventories of stock-in-trade	(41.22)	53.96	(56.36)
	Employee benefit expense	23.65	24.37	17.33
	Finance costs	0.92	1.19	2.76
	Depreciation and amortisation expense	3.07	3.16	3.29
	Other expenses	18.32	22.51	5.45
	Total expenses	107.88	143.63	39.00
5	Profit/ (loss) before exceptional items and tax (3 - 4)	(1.98)	15.82	(20.31)
6	Less: Exceptional items	-	-	-
7	Profit/ (loss) before tax (5 - 6)	(1.98)	15.82	(20.31)
8	Tax expense			
	a) Current tax	-	-	-
	b) Deferred tax	(0.26)	1.95	(1.66)
		(0.26)	1.95	(1.66)
9	Profit/ (loss) for the period (7 - 8)	(1.71)	13.87	(18.64)
10	Other comprehensive income			
	- Items that will not be reclassified to profit or loss (Net of tax)	0.24	0.92	0.02
	- Items that will be reclassified to profit or loss (Net of tax)	-	-	-
11	Total comprehensive income for the period (9 + 10)	(1.47)	14.79	(18.62)
	(Profit/ loss + other comprehensive income)			
12	Earnings per equity share (EPS) - Basic & Diluted	(0.71)	5.78	(7.77)
	*Not annualised	*	*	*

Notes:

- The results for the quarter ended 30th June, 2021 are in compliance with IND-AS as prescribed under section 133 of the Companies Act 2013 read with Rule 3 of the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 and Companies (Indian Accounting Standards) Amendment Rules, 2016.
- The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 10th August, 2021. The Statutory Auditors of the Company have carried out a limited review of the above results.
- Segment information: The Company is engaged in trading of Electrical & Electronic Measuring Instruments only and therefore there are no reportable segments.
- "Covid-19 Impact Analysis :"**
"The outbreak of corona virus (Covid-19) pandemic globally and in India is causing disturbance and slowdown of economic activity. The Company's operations and revenue during the current quarter were impacted due to covid-19. The company has taken into account possible impact of covid-19 in preparation of the unaudited financial results, including its assessment of recoverable value of its assets based on internal and external information upto the date of approval of these unaudited financial result and current indicators of future economic conditions."
- Provision including those for employee benefits and other provisions are made on estimated / proportionate basis and are subject to adjustment at the year end.
- The figures for the corresponding previous periods have been restated / regrouped wherever necessary, to make them comparable.

For KUSUM ELECTRICAL INDUSTRIES LIMITED
Sd/-
Chandmal Goliya
Whole Time Director
DIN:-00167842

Place : Mumbai
Date : 10.08.2021

PUBLIC NOTICE

Siraj Ahmed Kamrudin Kha Choudhary, a member of the Darul Aman CHS Ltd., having address at Plot No. 30, Naya Nagar, Mira Road East, Dist: Thane and holding Flat No. 303 in the society, died on 12/05/2014 without making any nomination.

The society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants/objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 14 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/his/their claims /objections for the transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society. If no claims/objections are received within the periods prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the Bye-Laws of the society. The claims /objections, if any, received by the society for transfer of share and interest of the deceased member in the capital/property of the society shall be dealt with in the manner provided under the bye laws of the society. A copy of the registered Bye Laws of the society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the society/with the secretary of the society between 6 pm to 8 pm from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

For and on behalf of
Darul Aman CHS Ltd.

Place: Mira Road East, Thane	Sd/-
Date: 11/08/2021	Hon Sec

TRANSGLOBE FOODS LIMITED Shop No. 603/604, Bldg No. 3-115 Scheme on Plot 1427 Sal Janak Classic Devidas Lane Borivali (West) Mumbai - 400103, CIN: L15400MH1986PLC258007 Email Id: transglobefoods@gmail.com website: www.transglobefoods.com Phone No. 8097095677 (₹ In lacs)				
Sr. No.	Particulars	Quarter Ending	Corresponding 3 months ended in the previous year.	Year Ending
		30/06/2021 Unaudited	30/06/2020 Unaudited	31/03/2021 Audited
1	Total Income from Operations	-	16.50	16.56
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items#)	(3.39)	7.56	(2.54)
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	(3.39)	7.56	(2.54)
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	(3.39)	7.56	(1.91)
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	(3.39)	7.56	(1.91)
6	Equity Share Capital	14.49	14.49	14.49
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-
8	Earnings Per Share (of Rs.10/- each) (for continuing and discontinued operations) -			
	1. Basic:	(2.34)	5.21	(1.32)
	2. Diluted:	(2.34)	5.21	(1.32)
Note: a) The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2014. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) and the listed entity viz www.bseindia.com and www.transglobefoods.com .				
For TRANSGLOBE FOODS LIMITED <div style="display: flex; justify-content: space-between; align-items: center;"> <div> Sd/- (Prabhakar Khakhar) Managing Director DIN 06491642 </div> </div>				
Date: Mumbai Place : 09/08/2021				

MORARJEE TEXTILES LIMITED

Regd. Office: 503, 5th Floor, Peninsula Tower-1, Peninsula Corporate Park,
Ganpatrao Kadam Marg, Lower Parel, Mumbai -400013 **Telephone No:** 022-66229500
Website: www.morarjee.com; **Email:** corporatesecretarial@ashokpiramalgroupp.com;
CIN: L52322MH1995PLC090643

Extract of Consolidated Unaudited Financial Results for the Quarter Ended 30th June, 2021

(Rs. in lakhs)

	Quarter Ended			Year Ended
	30.06.2021 (Unaudited)	31.03.2021 (Audited)	30.06.2020 (Unaudited)	31.03.2021 (Audited)
Total Income from Operations	5,702	6,458	1,406	19,389
Net Profit / (Loss) for the period (Before Tax and Exceptional items)	(1,933)	(1,354)	(2,478)	(7,399)
Net Profit / (Loss) for the period before Tax (After Exceptional items)	(1,933)	(1,354)	(2,478)	(7,399)
Net Profit / (Loss) for the period after Tax and Exceptional items	(1,934)	(1,367)	(1,682)	(6,167)
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(1,944)	(1,397)	(1,681)	(6,195)
Equity Share Capital	2,543	2,543	2,543	2,543
Other Equity (excluding Revaluation Reserve)				(3,050)
Earning Per Share (Rs.) (Face Value of Rs.7 each)				
Basic :	(5.32)	(3.76)	(4.63)	(16.97)
Diluted :	(5.32)	(3.76)	(4.63)	(16.97)

Note :1. The above is an extract of the detailed format of consolidated Unaudited Financial Results for the Quarter Ended 30th June, 2021 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Financial Results Standalone and Consolidated are available on the website of Stock Exchanges i.e. www.bseindia.com and www.nseindia.com, and website of the company i.e. www.morarjee.com

2. Extract of Standalone Unaudited Financial Results for the Quarter Ended 30th June, 2021 (Rs. in lakhs)

	Quarter Ended			Year Ended
	30.06.2021 (Unaudited)	31.03.2021 (Audited)	30.06.2020 (Unaudited)	31.03.2021 (Audited)
Total Income from Operations	5,702	6,458	1,406	19,389
Profit /(Loss) Before Tax	(1,933)	(1,354)	(2,478)	(7,399)
Profit /(Loss) After Tax	(1,933)	(1,366)	(1,681)	(6,163)

For Morarjee Textiles Limited

Sd/-

Harsh A.Piramal

Executive Vice Chairman

DIN - 00044972

Place : Mumbai
Date : 9th August, 2021

DEEMED CONVEYANCE PUBLIC NOTICE
VIRATDHAM CO-OP. HSG. SOC. LTD.
 Add :- Near Adarsh Vidhya Mandir, Kulgaon, Badlapur (E),
 Tal-Ambernath, Dist-Thane

Has applied to this office under section 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the promotion of Construction, Sale, Management and Transfer) Act, 1963 for declaration of Deemed Conveyance of the following property. The next hearing is kept on - **09/09/2021 at 3:00 p.m.**

Respondents- M/S Virat Engineer Through Partner Shri. Narayan Patel, Shri. Paresh Parikh and those who have interest in the said property may submit their written say at the time of hearing in the office mention at below address. Failure to submit any say it shall be presumed that nobody has any objection and further action will not take.

Due to present Covid-19 pandemic situation, you may submit written say on Email Id - ddr.tna@gmail.com, ddr.tna20@gmail.com

Description of the property -
Mouje - Kulgaon, Tal. Ambarnath, Dist. Thane

Old Survey No.	New Survey No.	Hissa No.	Plot No.	Area
40/14 P	40	14	2	760.00 Sq. Mtrs

Office of District Deputy Registrar,
 Co-op Societies, Thane
 First floor, Gaondevi Vegetable Market, Thane (W), Dist - Thane
 Pin Code:-400 602,
 Tel:-022 25331486,
 Date : 10/08/2021



SEAL

Sd/-
 Competent Authority & District Dy.
 Registrar Co-Op. Societies, Thane

DEEMED CONVEYANCE PUBLIC NOTICE

POOJA COMPLEX CO-OP. HSG. SOC. LTD.

Add - Hanuman Nagar, Fatak Road, Goddevy, Bhayander (E), Thane - 401 105

Has applied to this office under section 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the promotion of Construction, Sale, Management and Transfer) Act, 1963 for declaration of Deemed Conveyance of the following property. The next hearing is kept on - **23/08/2021 at 3:30 p.m.**

Respondents- M/S Sheetal Developer Partnership Firm Mr. Brans Francis Gomes, Joseph Francis Gomes, John Francis Gomes, Shri. Kundan Avi Patel, Shri. Jyotsna Baldevbhai Patel, Smt. Dharmista Vinodbhai Patel, Shri. Nilesh Patel, Shri. Vinod Gandai, Smt. Shardashen Patel, Shri. Hemant Patel, Smt. Hansa Avi Patel, Smt. Hansa S. Patel, Smt. Bhavana Patel, Smt. Daksha Rakesh Patel, The Estate Investment Co. Pvt. Ltd. and those who have interest in the said property may submit their written say at the time of hearing in the office mention at below address. Failure to submit any say it shall be presumed that nobody has any objection and further action will not take.


Due to present Covid-19 pandemic situation, you may submit written say on Email Id - ddr.tna@gmail.com, ddr.tna20@gmail.com

Description of the property -
Mouje - Goddevy, Tal. & Dist. Thane

Old Survey No.	New Survey No.	Hissa No.	Plot No.	Area
67	112	5	-	880.0 Sq. Mtrs

**Office of District Deputy Registrar,
Co-op Societies, Thane
First floor, Gaondevi Vegetable
Market, Thane (W), Dist - Thane**

**Pin Code:-400 602,
Tel:-022 25331486,
Date : 10/08/2021**



Sd/-

Competent Authority & District Dy.
Registrar Co.Op. Societies, Thane

NOTICE

NOTICE is hereby given that Neha Bakul Parekh & Urvi Bakul Parekh intends to purchase Unit No.2- 640, C Wing, Building No. 2, Prabhadevi S.R.A. Co-op. Housing Society Ltd. Plot No. 1087 Rajabhai Desai Road, Prabhadevi, Mumbai- 400 025 who has approached JM Financial Home Loans Limited, for grant of a Home Loan to be secured by creation of mortgage of the said unit in favour of the Company. This is to place on records that vide allotment letter dated 04/07/2009 Mr. Saudagar Laxman Tandel acquired and became the owner of said unit, Mr. Saudagar Laxman Tandel expired on 31/08/2015 at Mumbai leaving behind as his legal heirs and legal representative his Wife –Smt Mandakini Laxman Tandel, and two sons Rajendra Laxman Tandel and Aniket Laxman Tandel.

Any person, besides the above named legal heirs of the original allottee, having any claim against or to said unit by way of sale, exchange, mortgage, charge, gift, trust, inheritance, lease, lien, tenancy, license, development rights, easement or otherwise howsoever is hereby required to make the same known in writing along with supporting documents to the below mentioned address within Fourteen (14) days from the date hereof, otherwise it shall be presumed that there does not exist any such claim and the same if any will be considered as waived. The said Legal Heirs will be entitled to proceed with the proposed Mortgage of their flat favouring JM Financial Home Loans Ltd

MUMBAI Dated this 1st August' 2021

M/s. G. H. Shukla & Co.
Jitendra Gulab Shukla
(Advocate & Notary)
Office no. 30, 3rd Floor, Islam Bldg.,
Opp. Akbaralys Men's, V. N. Road,
Fountain, Mumbai-400 001.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large that my Client intends to purchase all that piece and parcel of agricultural lands more particularly described in the schedule hereunder written and hereinafter referred to as the **"Said Properties"** from Mr. Vinod Shamji Nandu (**"Owner"**). The Owner has represented that the Said Properties are free from all encumbrances, charges, liens and that the Owner has not entered into any agreement, memorandum of understanding, arrangement etc. in respect of the Said Properties and that there are no impediments for the proposed sale, based on which my Client has negotiated to acquire the Said Properties on an ownership basis.

All persons having any right, title, interest, claim or demand into, upon or against the Said Properties or any part thereof by way of inheritance, mortgage, possession, sale, gift, lease, lien, charge, trust, management, bequest, development rights, easement, partnership, joint venture, decree or order of any court of law, or under any other agreement or otherwise whatsoever are hereby required to make the same known in writing to the undersigned with supporting documentary evidence within fourteen (14) days of issuance of this Public Notice failing which the claim and/or objection, if any, shall be considered as waived or abandoned and my client shall proceed with and complete the transaction as sale.

SCHEDULE UPON REFERRED TO

Commercial Jumbhed godown bearing Nos. 3, 4, 5 & 6 each admeasuring about 6424 square feet equivalent to 597.03 square meters totally admeasuring about 25696 square feet equivalent to 2388.11 square meters in the Building No. "N", in "Krishna Complex", along with equal area of land beneath the godown with rights to construct upon to sky land bearing Survey No. 100 Hissa No. 4 situate, lying and being at village Val, Taluka Bhiwandi, District Thane, within the limits of Val Grampanchayat and within the registration sub district Bhiwandi and registration District Thane.

Date: 11/08/2021

Place: Bhiwandi, Thane

Add : Flat No. 503, Shankeshwar Presidency, Building No. 1, C Wing, Tawripada, Behind RTO Office, Kalyan (West), Dist. Thane-421301

Email: ysaadvocates@gmail.com

Sd/-
Yogendra G. Shirwadkar
(Advocate High Court Bombay)

DEEMED CONVEYANCE PUBLIC NOTICE														
KRISHNA SAGAR CO-OP. HSG. SOC. LTD.														
Add - Kashi Vishwanath Nagar, Opp. Kashi Vishwanath Temple, R.N.P. Park, Bhayander (E), Tal & Dist- Thane- 401 105														
<p>Has applied to this office under section 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the promotion of Construction, Sale, Management and Transfer) Act, 1963 for declaration of Deemed Conveyance of the following property. The next hearing is kept on - 09/09/2021 at 1:30 p.m.</p> <p>Respondents- M/S Raj Construction, Shri. Akshay Mhatre, Shri. Anil Patil, Shri. Jayprakash Patil, Smt. Rashmi Mhatre, Smt. Shalaka Mhatre and those who have interest in the said property may submit their written say at the time of hearing in the office mention at below address. Failure to submit any say it shall be presumed that nobody has any objection and further action will not take.</p> <p>Due to present Covid-19 pandemic situation, you may submit written say on Email Id - ddr.tna@gmail.com, ddr.tna20@gmail.com</p> <p style="text-align: center;">Description of the property - Mouje - Khari, Tal. & Dist. Thane</p> <table border="1" style="width: 100%; border-collapse: collapse; margin-top: 10px;"> <tr> <th style="width: 20%;">Old Survey No.</th> <th style="width: 20%;">New Survey No.</th> <th style="width: 20%;">Hissa No.</th> <th style="width: 20%;">Plot No.</th> <th style="width: 20%;">Area</th> </tr> <tr> <td style="text-align: center;">165</td> <td style="text-align: center;">30</td> <td style="text-align: center;">2</td> <td style="text-align: center;">-</td> <td style="text-align: center;">483.00 Sq. Mtrs</td> </tr> </table> <p>Office of District Deputy Registrar, Co-op Societies, Thane First floor, Gaondevi Vegetable Market, Thane (W), Dist - Thane</p> <p style="text-align: center;">SEAL</p> <p style="text-align: right;">Sd/-</p> <p style="text-align: right;">Competent Authority & District Dy. Registrar Co-Op. Societies, Thane</p> <p>Date : 10/08/2021</p>					Old Survey No.	New Survey No.	Hissa No.	Plot No.	Area	165	30	2	-	483.00 Sq. Mtrs
Old Survey No.	New Survey No.	Hissa No.	Plot No.	Area										
165	30	2	-	483.00 Sq. Mtrs										

DEEMED CONVEYANCE PUBLIC NOTICE

MANI ENCLAVE B CO-OP. HSG. SOC. LTD.

Add - Ramdev Park, Near S.V. Patel High School, Behind Shivar Garden, Mira Road, Tal. & Dist- Thane, 401 107

Has applied to this office under section 11 of Maharashtra Owners' Flats (Regulation of the promotion of Construction, Sale, Management and Transfer) Act, 1963 for declaration of Deemed Conveyance of the following property. The next hearing is kept on **09/09/2021 at 1:30 p.m.**

Respondents- M/S Shanti Construction Company, Mary Anthon Gomes, Joseph Francis Soc, Anee Rajin Dimello, Matilda Jeral Francoeco, Jimmy Francis Soc, Cicil Alec Rodricks, Ammi Manvel Rodricks, Marshal Marvel Rodricks, Villiam Marvel Rodricks, Anthon Marvel Rodricks, Cicil Alec D'melo, The Estate Investment Co. Pvt. Ltd. and those who have interest in the said property may submit their written say at the time of hearing in the office mention at below address. Failure to submit any say it shall be presumed that nobody has any objection and further action will not take.

Due to present Covid-19 pandemic situation, you may submit written say on Email Id - ddr.tna@gmail.com, ddr.tna20@gmail.com

Description of the property -
Mouje - Goddev, Tal. & Dist. Thane

Old Survey No.	New Survey No.	Hissa No.	Plot No.	Area
380	67	8	-	675.54 Sq. Mtrs

**Office of District Deputy Registrar,
Co-op Societies, Thane**
First floor, Gaondevi Vegetable Market, Thane (W), Dist - Thane
Pin Code:-400 602,
Tel:-022 25331486.
Date : 10/08/2021



Sd/-
Competent Authority & District Dy.
Registrar Co.Op. Societies, Thane

DEEMED CONVEYANCE PUBLIC NOTICE				
EKTA CO-OP. HSG. SOC. LTD.				
Add - Mouje- Manda, Titwala (W), Tal-Kalyan, Dist- Thane				
<p>Has applied to this office under section 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the promotion of Construction, Sale, Management and Transfer) Act, 1963 for declaration of Deemed Conveyance of the following property. The next hearing is kept on - 26/08/2021 at 12:30 p.m.</p>				
<p>Respondents - M/S Ashtavinayak Associates Through Shri. Parasnank Ramsakal Tiwari, Shri. Laxman Sonawane, Shri. Nandkumar Sonawane, Smt. Puspsha Kaire and those who have interest in the said property may submit their written say at the time of hearing in the office mention at below address. Failure to submit any say it shall be presumed that nobody has any objection and further action will no take.</p>				
<p>Due to present Covid-19 pandemic situation, you may submit written say on Email Id - ddr.tna@gmail.com, ddr.tna20@gmail.com</p>				
Declaration of the property - Mouje - Manda, Tal. Kalyan, Dist. Thane				
Old Survey No.	New Survey No.	Hissa No.	Plot No.	Area
162 A H. N. 1 + 2 (p) 253 162 A P. N. 2 (p)	162 253	A/12/115 22	4	759.26 Sq. Mtrs

**Office of District Deputy Registrar,
Co-op Societies, Thane**
**First floor, Gaondevi Vegetable
Market, Thane (W), Dist - Thane**
Pin Code:- 400 602, Tel:-022 25331486.
Date : 10/08/2021

SEAL

Sd/-
**Competent Authority & District Dy.
Registrar Co.Op. Societies, Thane**

